

orbit exports ltd. 122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI - 400 020. (MAH.) INDIA. TEL : 91 22 66256262 • WEBSITE : www.orbitexports.com CIN : L40300MH1983PLC030872

Date: August 03, 2022

To, The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

Corporate Services Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400001

Symbol: ORBTEXP

Security Code: 512626

Dear Sir/Madam,

Sub: <u>Submission of Newspaper Publication of Unaudited Financial Results</u> (Standalone and Consolidated) for the Quarter ended June 30, 2022.

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2022, duly published in All India editions of Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (with Marathi Translation) on August 03, 2022.

This for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Ankit Kumar Jain Company Secretary & Compliance Officer

Encl.: As Above

01 REPORT

recovery on urban buying: NielsenlQ

'Customers buying smaller packs as both traditional kirana stores and modern supermarkets clock business'

SHARLEEN D'SOUZA Mumbai, 2 August

onsumption of fastmoving consumer goods (FMCG) like packaged foods, beverages, and toiletries revived in the April-June quarter in urban markets but was negative in rural India as people opted for smaller packs, said NielsenIO on Tuesday.

Overall volumes recovered to minus 0.7 per cent from minus 4.1 per cent in the quarter ended March. The FMCG market grew 10.9 per cent in the quarter ended June compared to 6 per cent January-March in the quarter.

industry also "The observes positive momentum in volume along with price-led growth," NielsenIQ said in a press statement.

Modern trade comprising hypermarkets and supermarkets continued to clock volume growth (7.8 per cent in April-June over 5.5 per cent January-March).

Traditional trade comprising kirana stores recovered as well (from minus 4.9 per cent in January-March to minus 1.5 per cent in April-June).

Unit growth for the entire sector bounced back to 8.9 per cent in the quarter ended June from 1.5 per cent in the quarter ended March, indicating consumers are buying smaller packs and more units. "Overall, this quarter sees a consumption revival across categories in FMCG, primarily led by a jump in unit growth. Urban markets have turned towards a positive consumption growth,

ing closely," said Satish Pillai, ative, there is a marginal


managing director, NielsenIO India. "This beats the last two quarters of consumption

he said.

"Within both foods and non-foods, there is a drop in average pack size growth and consumers continue to prefer smaller packs which is evident by the high unit growth. Grammage reduc-

behavior to a great extent. Manufacturers and retailers must keep an eve on the changing consumer preferences and manage their portfolio accordingly by ensuring availability of small packs in maximum stores", said

Sonika Gupta, customer success lead (India), NielsenIQ. The foods segment has seen a positive volume growth of 1.8 per cent in the April-June quarter as nonand rural markets are follow-



uptick (minus 6.4 per cent in April-June versus minus 9.6 per cent in January-March).

decline and highlights the onset of cautious optimism among consumers. Also, the consumption recovery and promising macro factors support NielsenIO's forecast of double-digit growth for 2022"

> talcum powder too had positive volume growth over the same period last year.

8-10 per this year, considering government policies, tion is also a catalyst for this inflationary pressures, and other macroeconomic factors. year had an 8 per cent value growth, indicating an overall positive outlook for 2022. This is echoed in the forecast for the year with the industry slated for a double-digit

growth rate for the full year of 2022," said Rajesh S Shirali, data science market and client engagement lead. NielsenIO India. In 2021. India's FMCG market grew foods continue to be neg-17.5 per cent

Mohit Malhotra quits as MD & CEO of FMCG industry sees Godrej Properties; Gaurav to take helm Firm's Q1 profit nearly

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 2 August

Realty firm Godrej Properties' MD and CEO Mohit Malhotra has resigned from the company, and Gaurav Pandey will succeed him with effect from January 1 next year.

In a regulatory filing, the company informed that "Mohit Malhotra has resigned as the Managing Director and Chief Executive Officer" to pursue opportunities outside Godrej Properties with effect from the close of business hours on December 31, 2022.

His resignation has been accepted by the board of directors at its meeting held on Tuesday.

(in %)

8-10

Non-essential personal

care categories, such as per-

fumed deodorants and

colognes, recorded more

than 40 per cent volume

growth, on the back of

summer season. Skin creams,

coconut oil, hair dyes, and

NielsenIQ forecasted that

"The first half of the

the FMCG sector would grow

Pandey, who is currently serving as Chief Executive Officer-North Zone, has been appointed as the Managing Director and Chief Executive Officer of the



Mohit Malhotra's resignation was accepted by the board on Tuesday

January 1, 2023

approved by the board. company with effect from ness conglomerate Godrei group.

Godrei Properties on Tuesday said its consolidated net profit in the June

The company's net to meet our FY23 objective

₹426.40 crore in April-June 2022-23 from ₹261.99 crore in the year-ago period, according to a regulatory filing.

On the operational Properties. He expects the

front, Godrej Properties sector to continue to strengthen in the coming said its total sales bookings quarters.

...we will be focused on

jumped five folds to ₹2,520 crore in the first quarter of this fiscal year from ₹497 significant market share crore in the year-ago gains through new project period. acquisitions and launches. "Having delivered our We have a robust launch

trebles, bookings up 5x

highest ever Q1 bookings of pipeline for rest of the year ₹2,520 crore, we are on track which will help us build on the current momentum, of achieving ₹10,000 crore Pirojsha said. Godrei Properties is one booking value. Despite elevated inflation and recent interest rate hikes,

of the leading real estate developers in the country. The company has a major presence in Delhi-NCR Mumbai Metropolitan Region, Bengaluru, and Pune property markets.

88%

PAT

(Rs. In Lakhs Except EPS

1526.32

48.05

48.05

35.74

36.08

379.00

Year Ended

30.06.2021

Audited

6857.15


624.83

624.83

447.23

445 14

430.00



V. MAHESH, P.C.S. AUTHORISED REPRESENTATIVE OF PETITIONER Add: 12/22, 2nd Floor, 7th Main Road, RA Puram, Chennai – 600028

in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (a) Basic 1 56 0.94 11.19 1.39 10.45 (b) Diluted 0.94Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.sanrhea.com

For SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED **Tushar Patel (Managing Director)** DIN: 00031632

SpiceJet: Cleared all outstanding AAI dues

to ₹2,520 crore.

This appointment was also Godrej Properties is one of the leading real estate developers in the country. It is part of the busi-

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 2 August

in the year-ago period.

the real estate sector has been exceptionally resilient," said Piroisha Godrei, executive chairman, Godrej

quarter nearly trebled to ₹45.55 crore while sales bookings jumped five times profit stood at ₹17.03 crore

Total income rose to

SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED Regd Office: Parshwanath Chambers, 2nd Floor, Nr. New RBI, Income Tax, Ahmedabad - 380 014. Website: www.sanrhea.com

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 2 August

SpiceJet on Tuesday said it has entered into an agreement with the Airports Authority of India (AAI) and cleared all outstanding principal dues of the airport operator.

"With this, SpiceJet will no longer remain on 'cash and carry' at AAI-run airports across the country and will revert to advance payment mechanism for daily flight operations," the airline's statement noted.

The Centre-run AAI had in 2020 put SpiceJet on a 'cash and carry' basis as the carrier was unable to clear its previous dues.

In the 'cash and carrycrore and ₹998 crore in 2018-'model, the airline has to 19, 2019-20 and 2020-21, make daily payments to the respectively. AAI for various charges navigation, landing, parking,

and others — to operate flights. SpiceJet said on Tuesday: "In another big boost for the airline, AAI will release SpiceJet's ₹50 crore bank guarantee following the airline clearing all its principal dues. This will result in

four years. It incurred net

losses of ₹316 crore, ₹934

In the April-December

posted a net loss of ₹1,248 crore. The airline is yet to declare results for January-March period of 2022.

Aviation regulator DGCA had on July 27 ordered SpiceJet to operate not more than 50 per cent of its flights, which were approved for additional liquidity for the airline." SpiceJet has been summer schedule, for a making losses for the last period of eight weeks.

On July 6, the Directorate General of Civil Aviation (DGCA) had issued a showcause notice to SpiceJet following at least eight incidents of technical malfunction in its period of 2021, the airline aircraft since June 19.

orbit exports ltd.

Regd. Office:

Place: Ahmedabad

Date: 02.08.2022

122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020, Tel.: 66256262: Fax: 22822031: email: investors@orbitexports.com: website: www.orbitexports.com: CIN: L40300MH1983PLC030872

Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2022

		(₹ in L					
			STANDALO		CONSOLIDATED		
Sr.	l Varticulare	Quarte	r Ended	Year Ended	Quarte	r Ended	Year Ended
No.		30.06.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	5,068.37	1,961.91	12,310.70	5,197.23	2,017.49	12,674.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,410.21	209.26	2,160.19	1,558.05	246.46	2,356.70
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,410.21	209.26	2,108.51	1,558.05	246.46	2,305.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,067.30	171.99	1,583.93	1,213.53	208.01	1,779.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,066.55	168.29	1,556.83	1,255.54	203.17	1,760.97
6	Equity Share Capital	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	15,539.85	-	-	16,720.53
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualised) Basic and Diluted	Basic : 3.90 Diluted: 3.88	0.63	5.80	Basic : 4.43 Diluted: 4.41	0.76	6.50

Notes:

1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the guarter ended June 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on August 01, 2022. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).

> For Orbit Exports Limited Sd/-Pankaj Seth Chairman & Managing Director DIN: 00027554

SP Group's stake in Jammu highway project sold to NIIF

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 2 August

The Shapoorji Pallonji Group on Tuesday announced the divestment of its entire shareholding in SP Jammu Udhampur The 64.5-km Highway Ltd to the **4-lane Jammu** Udhampur National Investment and Highway is of Infrastructure Fund strategic (NIIF) for an undis- interest and closed amount. enhances

The group in a connectivity to statement said SP the Vaishno Jammu Udhampur Devi Shrine is the developer for the Jammu-Udhampur highway project sector to raise significant US under a concession from the dollar external commercial

National build-operate-transfer (annuity) basis.

According to the statement, the 64.5-km long four-lane Jammu

Udhampur Highway is of strategic national interest in India and enhances connectivity the Vaishno Devi Shrine.

the It said Jammu-Udhampur Highway was also

one of the first projects in the highway

Highways borrowings during the con-Authority of India (NHAI) on struction phase and subsequently refinancing the same through listed non-

convertible debentures. National Investment and Infrastructure Fund is a collaborative investment platform for international and Indian investors, anchored by the Government of India, which manages funds with to investments in different asset classes and diversified sectors.

Shapoorji Pallonii Infrastructure Capital is a leading infrastructure development company, primarily focused on the power, roads. and port sectors.

Place: Mumbai Date: August 1, 2022





प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

सीआयएन:एल२८९३१एमएच१९८४पीएलसी२६७१३० नोंदणीकृत कार्यालयः पी अण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. दर :: (०२२) २८२६६०००, फॅक्स:(०२२) २८२६७३३७, वेबसाईट:in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, १९ एप्रिल, २०२२ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि १७ जुलै, २०२२ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांद्वारे मंजुर नियम व अटीनुसार आणि वेतनश्रेणी प्रमाणे १ जुलै, २०२२ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. एल.व्ही. वैद्यनाथन (डीआयएन:0९६३२२०१) यांच्या नियुक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लागू तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे.

श्री. एल.व्ही. वैद्यनाथन हे अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून सदर नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता घनश्याम हेगडे दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२२ कार्यकारी संचालक व कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई डीआयएन:०८०५४७१२

कामदगिरी फॅशन लिमिटेड CIN:L17120MH1987PLC042424

नोंदणीकृत कार्यालयः ए-४०३, दि क्यूब, एम.व्ही. रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. द्र.:०२२-४१५८३१३१, Website:www.kflindia.com, E-mail:cs@kflindia.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजग रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, १० ऑगस्ट,** २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या <u>www.kflindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता मुंबई दीपा तोष्णीवाल कंपनी सचिव 03.02.2022

जाहीर (नोटीस) सूचना

सर्वसाधारण लोकांना कळवायचे आहे की, माझ्या अशिलांची वडील श्री. गेंदालाल केशव कोल्हे हे सदनिका नं. ९०४,९वा मजला, सी विंग बिल्डींग नं. A-३ मयुर्स नेचर ग्लोरी फेज-२, A-9, A-२, A-३ को. ऑ.हौ.सो. लि. जुना मुंबई पुणे रोड पारसिक नगर, कळवा, ठाणे -४००६०५ सोबत एक ओपन कार पार्किंग स्पेस नं. ४२ एकून क्षेत्र ४४८ चौ. फुट की क्षेत्र येथील जागेच्या सदनिकेचे क्षेत्र ५०% मालक होते आणि दिनांक २०/०६/२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पत्नी जयश्री गेंदालाल कोल्हे, मुलगा जितेंद्र कोल्हे व दुसरा मुलगा महेन्द्रकुमार कोल्हे असे एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि स्वर्गीय गेंदालाल केशव कोल्हे यांचे इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत. मयताचे पत्नी व मुलगा अर्थात श्रीमती जयश्री कोल्हे व मुलगा जितेंद्र कोल्हे यांनी संबधीत प्लॅटमधील त्यांचे संबधीत अविभाजित २/३ हिश्याचा/ हक्क श्री.महेंद्रकुमार गेंदालाल कोल्हे यांच्या नावे नोंदणीकृत मुक्तता, करारनामा नुसार (हक्क सोडपत्र) केले आहे आता महेंद्रकुमार गेंदालाल कोल्हे हे त्या फ्लॅटचे (सदनिका) एकमेव आणि १००% पूर्णता मालक म्हणून ताबा आहे. जर कोणी व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री,देवाण घेवाण, गहाण, शुल्क, भेटवस्तु, ट्रस्ट, देखभाल, ताबा, भाडेकरू, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा त्याविरुद्ध कोणताही दावा असल्यास त्यांनी येथे सदर सुचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा अस्तित्वात नाही. त्याग किंवा स्थगित केले आहे. असे मानले जाईल.

पत्ता - बी विंग, सदनिका क्र-२०४, दुसरा मजला,	सही /-
वृंदावन को-ऑ-हौ-सो-ली,गंधारे खडकपाडा,	ॲड. हेमाली अमरनाथ वराडे
भूवापेग भा-आ-हा-सा-सा,गपार खड्यापाडा, कल्याण (प).४२१३०१.	मो.९९६९०६४७३३.

CIN: L24231GJ1992PLC017315				
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १५०४/ १५०५/ १५०६/ १ जीआयडीसी, फेझ ३, वापी,				
वल्तसाड- ३९६१९५, गुजरात, भारत.				
कॉर्पोरेट कार्यालय: २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, वोरिवली (प.),				
वई-४०००९२. ई-मेलः compliance@heranba.com, वेवसाईटः www.heranba.co.in				

सूचना

दिनांक : ०२.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

षापुढे आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, पदसिद्ध व्यक्तीद्वारे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ जुलै, २०२२ पासून अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून ४८ तासापर्यंत बंद ठेवली जाईल

सदर माहिती/अद्यायावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या www.heranba.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी.

हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

सही/-सीएस अब्दुल लतिप कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

सागर प्रोडक्शन्स लिमिटेड

नों द. कार्या : युनिट क.४०२, प्लॉट क.बी / ६५, स्टॅनफोर्ड प्लाझा, न्यू तिंक रोड, सिटी मॉल समोर, अंधेरी(प), मुंबई-४०००५३. ऱ्:०२२-४९७२५४४३, केस्साईटwww.sagarproductions.com, ई-नेत्तsplgrive@rediffmail.com, CIN:L93000MH1980PLC170432 ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रू.लाखात)				
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		
तपशील	३०.०६.२०२२	39.03.2022	३०.०६.२०२१		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७९.६२	860.00	938.00		
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(8.68)	8.20	8.42		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण बाबनंतर)	(8.68)	8.20	8.42		
समभाग भांडवल	809.82	809.82	809.82		
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वगळून)	-	1.00			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)					
अ) मूळ	(0.09)	0.09	0.09		
ब) सौमिकृत	(0.09)	0.09	0.09		

सारद कल्प्यात आलेला ३० जून, २०२२ रोजो संपलेल्या निमाहीकरिता अलेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षाचे वसिरत नमून्याती उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजों संपलेल्या निमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे बंगूप्र नमुना कंपनीचे शेवस सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेड्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sagarproductions.com वेवसाइंटर उब्ध आहे.

सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकरित

डीआयएन:००४५३६२७

	सहा/ -
	कलाकाड सुंदरम साथी
ठिकाणः मुंबई	पूर्णवेळ संचालक,
दिनांक: ०२.०८.२०२२	डीआयएन:००१५०८७६

विसागर पॉलिटेट CIN: L 65990MI 1983 नोंदगीकृत कार्यात्मर ९०७/९०८, देव प्लासा, एस दूर: ०२२- १७४२४ २५, Webbit: www.visagano ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलं	BPL C030215 .व्ही.रोड, अंधेरी (प), भ lytex.in, E-mail: cont	मुंबई−४०००५८. act@visagar.com	
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	(रू.लाखात) संपलेली तिमाही ३०.०६.२०२१
कार्यचलनातून एकूम उत्पन्न (निधवळ) करानंतर साधारण प्रक्रियेतून निधवळ नफा/(तोटा) करानंतर काठावधीकरिता निधवळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर) सममाम भांडवल राखीब (मागील पर्षाच्या ताळेबंदपत्राकानूसार पुनर्मुल्यांकित राखीब वगळून) उत्पन्न प्रतिमाम (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/–प्रत्येकी)	22.30 (३६.६७) (३६.६७) २९२७.०५ -	३५७.५८ (५७.३९) (५७.३९) २९२७.०५ -	७२.३६ ७.৭୩ ७.৭୩ २९२७.୦୩ –
अ) मूळ ब) सौमिकृत	(0.04) (0.04)	(0.02) (0.02)	0.00
रिपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅप्ड डिस्टलोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखाप्रेक्षित वित्तीय संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिश्वित वित्तीय गिष्ठामेरी संपूर्ण नमुना वेग्यनीचे शेर्ज्स व एनएसइंच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.visagarp	निष्कर्षाचे सविस्तर नमुन्य जेथे सूचिबध्द आहे त्या बीप	ातील उतारा आहे. ३० एसई लिमिटेडच्या WW उपलब्ध आहे.) जून, २०२२ रोजी w.bseindia.com क्स लिमिटेडकरिता
विकाणः संबई		202	सही/- तिलोकचंद कोठारी ास्थापकीय संचालक
104/14/ 245		640	रपालपगज संघालक

रामकृष्ण सहकारी पतसंस्था मर्यादीत, मुंबई गेंदणी क्रमांकः वि.स.नि./मुंबई/आर.एस.आर./(सी.आर.)/४१/सन २००४-२००५ शॉप नं. ४७/एच-विंग, गोकुळ नगरी नं. ३, दत्ताणी पार्क, गोकुळ कॉकर्ड समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, रामकृष्णहरि सह- कारी पतसंस्था मर्यादित, मुंबई यांच्या सर्व सभासदांची १८ वी वार्षिक सर्वसाध- ारण सभा रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. गुरुकृपा मॅरेज लॉन्स (हॉल) प्लॉट नं. १०९ गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इस्टेट, सह्याद्री नगर- जवळ चारकोप कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७. येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुसुदन सावळेराम गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर विवारविनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी आपण वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती. –सभेपुढील विषय–	स्ट्रेज LIFE SCIENCES An अस्ट्रेज Company आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेड मॉदणीकृत कार्यालय: आरजीपी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००३०. सीआयएन: एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४, तूर.:+९१-२२-२४९८१६५०; फॅक्स:+९१-२२-२४९७०१२७, वेबसाईट: www.rpglifesciences.com, ई-मेल: info@rpglifesciences.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (र.लाखात)					
– समपुढाला विषय– १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून मंजूर करणे			संपलेली	संपलेली	संपलेले	
 २) सन २०२१-२०२२ अखेरचा अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंदपत्रक यांचे वाचन करणे व मंजूरी देणे. 		तपशील	तिमाही ३०.०६.२२ अलेखापरिक्षित	तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षित	
 ३१ – ०३ – २०२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रातील तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या खर्चास व पढील वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजरी देणे. 	٩.	. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२८९३	१०८१३	४४०१६	
अपार प नुजार पंचाच्या जवाज पत्रकार नपूरा देव. ४) सन २०२२–२०२३ या सहकारी वर्षांच्या अंतर्गत आणि शासकीय लेखापरिक्षक	२.	. कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२५१२	१९२७	७३१७	
्र सन २०२२ - २०२३ यो सहकारी वर्षाच्या अतगत आणि शासकाय लखापरिकक यांचेकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.	ર .	. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५१२	१९२७	७३१७	
.) सन २०२२-२०२३ या सालाकरिता अंतर्गत आणि शासकीय हिशोब तपासणीस	ک. بر	. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा (करानंतर) आणि इतर	१८२१	१३५८	५१४८	
यांची नेमणूक करणे व त्यांच्या मेहनताना ठरविणे.		सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१८१४	१३५५	५१२३	
) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.	હ. હ	. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.८/– प्रत्येकी) . राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या व चालु वर्षाच्या लेखापरिक्षित	१,३२३	१,३२३	१,३२३	
	9.					
ठेकाण : कांदिवली (पूर्व) आपले सहकारी	6	. राखाव (पुनमुल्याकत राखाव वगळून) मांगाल वर्षाच्या व चालु वर्षाच्या लखापाराक्षत ताळेबंद्पत्रकात दिल्याप्रमाणे . उत्पन्न प्रतिभाग (रू.८/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	ર૪ર५४	
	٤.	ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	- ११.०१	- ८.२१	२४२५४ ३१.१३	

दिनांकः ०२.०८.२०२२

- २. कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य व्यवसाय विभाग अर्थात फार्मास्युटीकल्समध्ये कार्यरत आहे.
- ४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.rpglifesciences.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेडकरिता युगल सिक्री व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०७५७६५६०

SVA India Ltd CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162 C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021 Website: <u>www.svaindia.com</u>, Email: <u>cs@svaindia.com</u> NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulatio 47 of SEBI (Listing Obligations and Disclosur 47 of SED (Lisung Obligations and Disclosum Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board o Directors of the Company is scheduled to br held on Friday, August 12th, 2022 at 162 C 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumba 400 021, inter alla, to approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2022 in addition to other Agenda Please log on to our website www.svaindia.con or that of the stock exchange seindia.com for any further info For SVA India Ltd Place: Mumbai Date: August 2nd, 2022 Director PUBLIC NOTICE CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road. Churchgate, Mumbai 400020. Date : 01st August 2022 Before : Judge, Co-operative Court No. III at Mumbai Case No. ABN / CC / III / 400 of 2022 Prabhat Co-op. Credit Society Ltd. 37/2647, Abhyudaya Nagar, Kalachowki Mumbai - 400033. ... Disputant Versus 1. Lahu Dattaram Salunke

\$

tems.

vww.b

and others ... Opponents 2. Lahu Dattaram Salunke

29-5/7, Shivsena Nagri Branch No.4, Jerbai Wadia Road Near TB Hospital Sewree Mumbai - 400015 Opponent no 1 above named

Whereas the above dispute is referred to me for decision. I hereby summon you to appear before me, either personally or by a duly instructed advocate on 18th day August, 2022 at 12 p.m. at above address. The case is fixed for final hearing. You should therefore produce all the documents on which you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine the case

जाहीर सूचना रोथे सचना टेण्यात येत आहे की माथे अशील श्री सरेश गंगाधर भाटवडेकर हे फ्लॅट क बी/३१ दहिसर ओम संचयीता कोहौसोलि.. सीटीएस क्र.५० लक्ष्मण म्हात्रे रोड, बँक ऑफ इंडियाजवळ, नवागाव दहिसर (प.), मुंबई-४०००६८ या जागेचे मुळ प्राप्तकर्ते आहेत, यांच्याकडून सोसायटीदारे वितरीत फ्लॅट क्र.बी/३१ चे मूळ वाटपपत्र हरवले आहे आणि माझ्या अशिलांनी दिनांक ०२.०८.२०२२ रोजी तकार क. ३३५८५/२०२२ अंतर्गत एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे येथे तकार नोंद केली आहे. जर कोणास उपरोक्त सदर फ्लॅटचे मुळ वाटपप सापडल्यास किंवा यावर काही दावा असल्या त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री

एन.आर. पांड्ये, भांडारकर कॉम्प्लेक्स, को लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांग कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सद स्लॅटबाबत कोणताही दावा नाही आणि असल्या तो दावा त्याग केला आहे. सही/- वकील श्री. एन.आर. पांड्ये

मोबा.:९८६९०४९४८१ दिनांक:0३.0८.२0२२ ठेकाणः मुंबई

<u>जाहिर नोटिस</u> माझे अशील सौ. बिना मनीष गोडा आणि श्री.जिग्नेश चेमनलाल गोडा फ्लॅट क्र. 205 क्षेत्र 360 चौ फुट बिल्टअप दुसरा मजला अल्का विल्ला को ऑप ह सो. लि. दिवाणमान विलेज, वसई (प), ता. वसई जि गलघर 401202. सदर सदनिकाचे सातवे मालक आहे. सदर सदनिकाचे श्री हितेश तरसारिया आणि श्री सवजीभाई कावजीभाई बारिया ह्यांच्या मधील गलेल्या सहावा करारनामाचे मळ करारनामा गहाळ ालेला आहे. ज्यांचे नोंदणी क्र. वसई-1-11914-2007 दि . 03/12/2007 असे आहे गहाळ झाल्याची तकार ाणिकपर पोलीस स्टेशनला तकार नं. 16890-2022 दि 28/07/2022 रोजी करण्यात आली आहे तरी सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्यावर कोणत्याही भाग विरोधात विकी गहाण भेट ताबा वारसा, दावा, हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरुपात दस्ताऐवजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासुन 14 दिवसात , कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास आमचे अशिल व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर तसे दावे जर काही असल्यास तें त्यागित आणि किंवा परित्यागित मानले जातील.

श्री. आकाश आर. बनिया वकील मुंबई उच्च न्यायालय,B/5महावीर कुंज को.ऑप.हौ.सो. लि... नतघर तसर्द रोड़ (1) 10120

- ज्या सभासदांना काही शंका प्रश्न विचारायचे असल्यास त्यांनी सभेपूर्वी ७ दिवस 2) अगोदर लेखी कळविणे आवश्यक आहे.
- ३) ज्या सभासदांचे निवासी व कामाचे पत्ते बदललेले असतील अशा सभासदांना नवीन प्रत संस्थेत जमा करावी आणि त्यांनी संस्थेला लेखी कळवावे.

नोंदणी क्रमांकः वि.स.नि./मुंबई/आर.एस.आर./(सी.आर.)/४१/सन २००४ शॉप नं. ४७/एच-विंग, गोकुळ नगरी नं. ३, दत्ताणी पार्क, गोकुळ कॉकर्ड

- २) सन २०२१-२०२२ अखेरचा अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंदपत्रक यांच
- ३) ३१-०३-२०२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रातील तरतुदीपेक्षा जास्त झ
- सन २०२२-२०२३ या सहकारी वर्षांच्या अंतर्गत आणि शासकीय लेखापरि 8) यांचेकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.
- ५) सन २०२२–२०२३ या सालाकरिता अंतर्गत आणि शासकीय हिशोब तपास यांची नेमणूक करणे व त्यांच्या मेहनताना ठरविणे.
- ६) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.

विशेष सुचना :-

- १) गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास सदर सभा त्याच ठिकाणी अर्धातासानंतर घेण्यात येईल. त्यास गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही.
- पत्त्यांची नोंद व के वाय सी नियमाप्रमाणे ओळखपत्र व निवासी पत्ता यांची झेरॉक्स
- ४) सभेस येताना सोबत अहवाल आणावा.

–सभेपुढील विषय–

- श) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून मंजूर करणे करणे व मंजूरी देणे.
- खर्चास व पुढील वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.

ou fail to appear, the case may be heard and decided in your absence. see Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai

Place : Mumbai Date : 03/08/2022

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed and declare that MR.FIROZ AHMED WASI is not my real son and he is son of my wife First Husband MR. NAWAB BANE KHAN and the real name of FIROZ is MR. FIROZ KHAN S/O NAWAB BANE KHAN. Public at large is hereby informed that due to misbehavior and wrong habits ave removed him from my all assets an I inform MR. FIROZ KHAN S/O NAWAE BANE KHAN not to visit the premises located at SonapurBhandup. Mumba and harass my tenants failing which I shall be at liberty to take legal action againsthim. Public at large is hereby nformed that any person / companies bank dealing with MR. FIROZ KHAN S/C NAWAB BANE KHAN will be doing the same at their own risk and I do not have any relation with him and I also inform MR. FIROZ KHAN S/O NAWAB BANE MH. FIHOZ KHAN S/O NAWAB BANE KHAN to remove my name from all or any documents and not to misuse my name in place of his original father MR. NAWAB BANE KHAN Public at large is hereby informed not to deal with MR. FIROZ KHAN S/O NAWAB BANE KHAN in an manner and anyone doing the same shall be doing the same at their own risk and shall not be liable and responsible for his ds at anytime

Sign. 2nd August 2022 AHMED ALI K.WARSI Shop No.03, SadguruKrupa CHS Sonapur Bhandup Tilak Nagar, Mumbai 400078.

PUBLIC	NOTICE

CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road. Churchgate, Mumbai 400020. Date: 01st August 2022

Before : Judge, Co-operative Court No. III at Mumbai Case No. ABN / CC / III / 399 of 2022 Prabhat Co-op. Credit Society Ltd.

37/2647, Abhyudaya Nagar, Kalachowki Mumbai - 400033. ... Disputant Versus 1. Sachin Sudkoji Rasal and others

... Opponents 2. Kripashankar Durgaprasad Misra Room No. 66/2, Shivganga Society, Jadhav

Niwas, Nagindas Road, Nalasopara (East), Dist - Thane Opponent no 2 above named

Whereas the above dispute is referred to me for decision. I hereby summon you to appear before me, either personally or by a duly instructed advocate on 18th day August. 2022 at 12 p.m. at above address. The case is fixed for final hearing. You should therefore produce all the documents on which you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine the case If you fail to appear, the case may be heard and decided in your absence.

Seal Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai Date : 03/08/2022 Place : Mumbai

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड नोंद. कार्यालय : पेनिन्सुला कॉपेरिट पार्क, युनिट ५, तळमजला, टॉवर १, विंग बी, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ र्फमांकः ०२२ -६६८११ ६००; वेबसाइट: www.morarjee.com; ईमेल: corporatesecretarialashokpiramalgroup.com; CIN: L52322MH1995PLC090643

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. कॉर्पोरेट व्यवहा . मंत्रालयाच्या ('MCA') सामान्य परिपत्रकाच्या तरतुर्दींचे पालन करून, कंपनीच्या एजीएममध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हेज्युअल माध्यम ("VC/OAVM") सुविधेद्वारे २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ दिनांक ५ मे २०२० च्या परिपत्रक क्रमांक २०/२०२० सह परिपत्रक क्रमांक १४ आणि १७/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि एप्रिल २०२० सोबत, अनुक्रमे २०२०, आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('SEBI') परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० (एकत्रितपणे 'लागू परिपत्रके' म्हणून संदर्भित).

संबंधित परिपत्रकाचे अनुपालन करण्यासाठी, वार्षिक २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २ ऑगस्ट २०२२ रोजी ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांन पाठवण्यात आले आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.morarjee.com वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर अनक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत. NSDL ची वेबसाइट म्हणजे www.evoting.nsdl.com (एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच ई-व्होटिंग प्रदान करण्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी आणि ही एजीएम आयोजित करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध असतील)

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेल्या लागू नियमांसह वाचनात, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण बुक शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ ते गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीच्या भागधारकांच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून त्याखाली बनवलेले लागू नियम आणि सेबीचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन, २०१५, कंपनीला ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करण्यात आनंद होत आहे त्यांच्या भागधारकांना सुविधा आणि नोटीसमध्ये नमूद केलेला व्यवसाय रिमोट ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकते.

१८ ऑगस्ट २०२२ या कट–ऑफ तारखेला ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये र्किवा डिपॉझिटरीद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत तेच एजीएम रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल

आणि बधवार, २४ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग पोर्टल NSDL द्वारे अक्षम/ब्लॉक केले जाईल आणि सदस्यांना उक्त टाइमलाइनच्य पलीकडे डलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कट ऑफ-डेट म्हणजेच १८ ऑगस्ट २०२२ रोजी शेअरहोल्डर बनते, ती कंपनीच्या वेबसाइटवर किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे एजीएमची सूचना पाहू शकते. वर असे शेअरहोल्डर evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ते NSDL वेबसाइटवरील मतदानाच्या सूचना देखील पाह शकतात. तथापि, जर तुम्ही आधीच NSDLई-व्होटिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता–आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी सुविधेद्वारे रजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले र दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, एजीएममध्ये ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी ते पात्र असतील.

काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक:१८०० १०२० ९९० वर कॉल करू शकता. आणि १८०० २२ ४४ ३० किंवा पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांन evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

	46I/-
ठिकाण : मुंबई	निष्टी धर्मानी
दिनांक : २ ऑगस्ट, २०२२	कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नोंद. कार्या.: १२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दर.:६६२५६२६२; फॅक्स:२२८२२०३१; वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com

orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२२

ठिकाण: मंबई

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

(रू. लाखात)

			एकमेव		एकत्रित			
अ. क.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५०६८.३७	<u> </u>	9२३१०.७०	୳୨९७.२३	୧୦୩७.୪९	୩२६७୪.८२	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	9890.29	୧୦९.୧६	୧ ୩६୦.୩ ୧	૧૬૬૮.૦૬	ર૪૬.૪૬	૨३५६.७०	
ş	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	9890.29	୧୦९.୧६	୧୩୦୯.५୩	૧૬૬૮.૦૬	ર૪૬.૪૬	રરૂ૦૬.૦૨	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	୩୦ୄଽଓ.३୦	<u> </u>	૧५૮३.९३	୩၃୩३.५३	୧୦୯.୦୩	୩७७९.८२	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	૧૦૬૬.५५	ବ୍ୟେଥି ସହୁ	૧५५६.૮३	૧૨૬૬.૬૪	୧୦३.୩७	<u> </u>	
દ્	समभाग भांडवल	२७३८.३१	୧७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	
0	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	૧૬૬३९.૮૬	-	-	୩६७२୦.५३	
८	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	मूळ ३.९० सौमिकृत ३.८८	0.६३	4.20	मूळ ४.४३ सौमिकृत ४.४१	୦.७६	૬.५०	

टिप:

- ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) लेखासमितीद्वारे ٩. पुनर्विलोकन करण्यात आले आणि **०१ ऑगस्ट, २०२२** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात 2. आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता सही / -पंकज सेठ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००२७५५४

ठिकाणः मुंबई दिनांकः ०१ ऑगस्ट, २०२२